### Anuroop Packaging Limited

CIN: L25202MH1995PLC093625

REGISTERED. OFFICE – 105, AMBISTE BUDRUK, POST KHANIVALI, TAULKA – WADA, PALGHAR - 421303.

CORPORATE OFFICE – 607, 6<sup>TH</sup> FLOOR, IJMIMA COMPLEX, OFF. LINK ROAD, MALAD WEST, MUMBAI – 400064.

Contact No.: 022-49240182/83 Email ID: info@anurooppackaging.com

Date: 13/09/2022

To,
The Manager,
Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai — 400001.

**Scrip Code: 542865** 

<u>Subject: Intimation of Newspaper Advertisement in respect for information regarding Postal Ballot Process and E-Voting—Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations").</u>

Dear Sir/ Ma'am,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed Public Notice published today (September 13, 2022) in the following newspapers for the attention of shareholders in respect of information regarding the passing of resolutions by way of Postal Ballot and through the e-voting process/physical ballot in compliance with applicable provisions of the Companies Act 2013, the rules made thereunder and in Compliance with Ministry of Corporate Affairs General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, and General Circular No. 17/2020 dated 13th April 2020, read with General Circular dated May 05, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, this postal ballot notice is being sent through electronic mode all the shareholders as on the cut-off date i.e., September 09, 2022, who have registered their email id with their depository and simultaneously physical postal ballot form is being sent to those members whose email id is not registered and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cutoff date i.e. Friday, September 09, 2022 ("Cut-off date").

- 1. Financial Express (English Daily)
- 2. Pratahkal (Marathi Daily)

Please note that the Company has completed dispatch of Postal Ballot Notice to all the shareholders as on the Cut-Off date i.e., September 09, 2022.

Kindly take the same on record.

FOR ANUROOP PACKAGING LIMITED By order of the Board of Directors

Akash Amarnath Sharma

Managing Director DIN: 06389102

M.M.

**FINANCIAL EXPRESS** 

### FUTURES PRICES OFFER A BENCHMARK

# Futures don't cause odd turmeric price swings: NCDEX panel

SANDIP DAS New Delhi, September 12

THE TURMERIC PRODUCT Advisory Committee (PAC), set up by the National Commodity and Derivatives Exchange (NCDEX), has stated that futures trading ensures transparent price discovery for all the stakeholders in the commodity value chain, and futures prices provide a benchmark for the physical trade as

Stating that the amount of transparency that the derivatives market brings to the system is 'unmatchable', the PAC, set up under the Securities and Exchange Board of India's (Sebi) guidelines, in its report submitted to the finance ministry, said turmeric price being discovered on NCDEX is for single-standard grade, while the crop that comes to the physical market for sales varies in quality.

"The prices of the turmeric quality traded in physical and bourses do not show any unusual fluctuations, while futures prices help participants in the value chain in hedging prices," Punam Chand Gupta, a Nizamabad-based turmeric trader and chairman of the committee, told FE.

The PAC's report comes in the wake of the demand of some turmeric traders from Marathwada and Vidarbha regions of Maharashtra to ban futures trading of the commodity, as they feel it leads to speculative trading. It stated that the average variations in prices is about 30% between the minimum and maximum prices, at times going up to 80% because of quality variation in the crops.

The committee had held a meeting last month in Mumbai to review the product and the recent concern of Marathwada and Vidarbha traders.


"Turmeric future price is a benchmark price for farmers and helps masala (spice) companies and exporters in procurement by giving them a fair idea about the future price predictions,"AnkitAgarwal, director, Amar Agarwal Foods India. Erode, Tamil Nadu, said.

He said there was a spike in prices earlier this year because of reports of possible crop

Milk output

3-fold in 25

to jump



#### **OUTPUT AT 0.46 M TONNE IN 2022**

- Turmeric spot price was quoted at ₹7,372 a quintal on September 8 on NCDEX while future price for October 20, 2022, was ₹7,092 a quintal
- Nizamabad (Telangana), Basmat (Maharashtra) and Erode (Tamil Nadu) are the key markets for the turmeric trade
- Turmeric sowing

commences with the onset of the monsoon in June, harvesting is carried out February onwards. Maharashtra, Telangana and Andhra Pradesh are the major producers of the spice variety in the country

■ Turmeric production was at 0.46 million tonne in 2022, which is an increase of more than 9% from the previous

losses. But after harvesting of the crop, from April onwards prices have been stable. "Prices have been reverting to normal range of ₹7,000-8,000 a quintal from the spiked prices of ₹10,500-10,700 a quintal pre-

vailed earlier this year," Agar-

wal said.

Turmeric spot price was quoted at ₹7,372 a quintal on September 8 on NCDEX while future price for October 20, 2022 was ₹7,092 a quintal. Nizamabad (Telangana), Basmat (Maharashtra) and Erode (Tamil Nadu) are the key markets for the turmeric trade.

Parivartan Organic Farmers Producer Company, based in Karanja, Washim district, Maharashtra, has stated that through futures trade they have been able to hedge future price risk and advocated against restricting turmeric future trade.

According to trade sources, less than 1% of the commodity is traded on the commodity

"The price discovery for any commodity on the exchange platform is entirely a work of market forces and the exchange has absolutely no role in it," Arun Raste, MD & CEO, NCDEX, said. Raste said the PAC of the

exchange for any product has representation from valuechain segments, spread across geographies and production centres, and the PAC's opinion and suggestions are taken into account for the design of a new contract. Turmeric sowing com-

mences with the onset of the monsoon in June, harvesting is carried out February onwards. Maharashtra, Telangana and Andhra Pradesh are the major producers of the spice variety in the country.

Turmeric production was at 0.46 million tonne in 2022, which is an increase of more than 9% from the previous

### Samsung's ₹900-cr PLI invoices stuck

as govt differs on claim

Samsung is also eligible but is yet to submit its invoices for FY22.For the contract manufacturers of Apple, FY22 is the first year of PLI as the government

rolled over the tenure of the scheme by a year for companies which were not able to meet the first year - FY21 - targets due to Covid-led disruptions in supply chain. A total of 10 firms - five global and five local – have been selected for the PLI scheme which started in August, 2020. These firms were required to meet the set target for incremental sales of goods in FY21

over the base year of FY20. Industry sources said that Samsung was able to clock incremental sales of around ₹15,000 crore during the year (FY21) over the base period, which was also the ceiling for availing the incentive.

The total outlay for smartphone PLI over five years is ₹40,951 crore and the incentive ranges around 4-6% annually. For FY21, the total incentive was of ₹5,334 crore. The threshold for qualifying for the incentive

New Delhi, September 12

THE SOLVENT EXTRAC-

TORS' Association (SEA) of

India, a body of edible oil man-

ufacturers, on Monday

demanded lifting of ban on

futures trade in soya oil and

crude palm oil (CPO) on the

imposed on December, 2021,

to ensure risk management

and price discovery mecha-

on futures trade has deprived

importers of hedging their

price risks in rupee-denomi-

nated soya oil and crude palm

oil futures on Indian

oil importers have faced huge

financial losses due to abnor-

mal volatility in international

and domestic prices on one

side and weakening rupee on

the other," according to a SEA

edible oil requirements. Rus-

India imports 56% of its

"In recent months, edible

SEA has stated that the ban

exchanges

**SANDIP DAS** 

commodity

exchanges.

statement.

was incremental sales of ₹4,000 crore and maximum ₹15,000 crore. According to this, Samsung was entitled to get ₹900 crore (6% of ₹15,000 crore) as incentive from the government for FY21.

The PLI scheme for smartphones has set different targets for global players like Apple and Samsung and Indian players like Dixon. In the first year, global players were required to make an investment of ₹250 crore and manufacture goods worth ₹4,000 crore more than the previous year. The phones made by global players should have an invoice value of over ₹15,000.

In the case of Indian players, the investment target is ₹50 crore and they were required to manufacture phones worth ₹500 crore in the first year.

#### AI to expand fleet with induction of 30 aircraft

Air India has not bought a single aircraft since 2006 when it placed orders for 68 planes from Boeing and 43 from Air-

The company added that 10 long-grounded narrow-body and 6 wide-body aircraft have been returned to service and will

SEA urges lifting of futures

sia and Ukraine conflict, and

Indonesia, the biggest

exporter of palmoil, imposing

a ban on exports in May (which

was lifted after three weeks)

have impacted global edible oil

the price behaviour of major

edible oil and oilseeds indicate

that they have behaved as per

the global fundamentals, Atul

Chaturvedi, president, SEA, in

a communication to the Secu-

rities and Exchange Board of

India (Sebi), said, "We are of the

considered view that futures

Stating that the analysis of

prices.

financial institutions and

high interest rate risk and

moderate credit risk.)

Date: 12-09-2022

Place: Mumbai

municipal bonds. A relatively

the procedure prescribed therein.

trade ban on CPO, soya oil

join the operational fleet in early 2023.

FROM THE FRONT PAGE

Air India further added that the B777-200LRs will join the fleet between December 2022 and March 2023, and will be deployed on routes from Indian metro cities to the US.

After the resumption of regular flights post the easing of the Covid-19 restrictions, there has been a significant spike in demand for the US-India sector but since Air India, the biggest international carrier, was under the sale process, no expansion of routes was done.

Air India clarified that Mumbai will see the addition of flights to San Francisco as well as to both of the New York area's international airports, Newark Liberty and John F Kennedy, while Bengaluru will receive a three times a week service to San Francisco. These aircraft will result in Air India offering premium economy haul flights for the first time.

The four A321 aircraft are expected to join the fleet in the January-March of this year. The 21 A320 will be inducted in the second half of 2023 and will be deployed on domestic sectors as well as to short-haul international destinations.

Commenting on the fleet expansion, Campbell Wilson, CEO and managing director, Air India, said, "After a long time

market is not responsible for

edible oil inflation as the same

has been proved in the recent

run up which had nothing to

do with futures market as the

of edible oils and hence the

supply demand dynamics in

the international market

directly impacts the domestic

trade on the commodity

exchanges would go a long

way in improving the supply

chain in edible oils and replen-

ishing buffer stocks which had

depleted. It has stated that the

move would help tackle infla-

around 13-14 million tonne

(mt). Around 8 mt of palm oil

is imported from Indonesia

and Malaysia, while other oils,

such as soya and sunflower,

come from Argentina, Brazil,

Ukraine and Russia.

India's annual imports are

tionary pressures in food.

Resumption of futures

prices,"SEA said.

"India is a major importer

same was not operational,".

without significant growth, Air India is delighted to resume expanding its fleet and global footprint".

"These new aircraft, together with existing aircraft being returned to service, address an immediate need for more capacity and connectivity, and mark a strong step forward. Air India has exciting expansion and renewal plans, of which these new aircraft are just the

beginning,"Wilson added. AirIndia's narrow-body fleet currently stands at 70 aircraft, of which 54 are in service; the remaining 16 aircraft will progressively return to service by early 2023. Similarly, the company's wide-body fleet currently stands at 43 aircraft, of which 33 are operational. The rest will return to service by early 2023.

### Govt to release extra ₹20K-cr to oil retailers as LPG subsidy

"Correction in crude oil prices may improve marketing profitability of these companies," ICICI Direct in a report on September 10.

In the FY23 Budget, the Centre made a provision of ₹5,800 crore for LPG subsidies, including a direct benefit transfer of ₹4,000 crore for domestic use and another ₹800 crore for the poor under the Ujjwala scheme.

Budgetary LPG subsidy came down from ₹24,172 crore in FY20 to ₹11,896 crore in FY21.The subsidy was just ₹241 crore in FY22. Given that other fuels, including petrol and diesel, are decontrolled, the Centre's Budget was almost completely freed from the burden of fuel subsidy in FY22, marking an end to a sticky and politically sensitive item of revenue expen diture it struggled long to get rid

Since June 2020, the subsidies on domestic LPG have been limited to small amounts of freight subsidies for far-flung regions.

The higher fuel subsidies may put further stress on the government finances already under pressure due to about ₹2 trillion additional subsidies announced for FY23, mainly for food and fertiliser. It had also cut excise duty cut on petrol and diesel which will likely result in about ₹85,000 crore revenue

### PRECISION ELECTRONICS LIMITED

Registered office: D-1081, New Friends Colony, New Delhi - 110025 Email: cs@pel-india.in, Website: www.pel-india.in, Phone: 120 2551556/7, Fax: 120 2524337

NOTICE OF 43RD ANNUAL GENERAL MEETING

In view of the Covid-19 Pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) vide MCA General Circular No. 03/2022 dated May 05, 2022, read with MCA General Circular No. 20/2020 May 05, 2020, General Circular No. 02/ 2021 dated January 13, 2021, General Circular No. 19/2021 dated December 08, 2021, and 21/2021 dated December 14, 2021 and SEBI vide Circular No. SEBI/HO/DDHS/DDHS\_Div2/P/CIR/2022/079 dated Juni 03, 2022, permitted companies to hold their AGM through Video Conferencing/Othe Audio Visual Means without the physical presence of the Members at a common venue Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the

Electronic Copies of the Notice of AGM and link of Annual Report for 2021-2022 have been sent to all members whose email IDs are registered with the Depository/ Depository Participants and the Registrar and Share Transfer Agent of the Company "Skyline Financial Services Pvt. Ltd". The same is also available on the Company's Website www.pel-india.in. The e-mail of Notice of AGM together with link of Annual Report has been completed on September 05, 2022.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut

off date of September 21, 2022 may cast their vote electronically on the Ordinary and

Special Business as set out in the Notice of AGM through electronics voting system "remote e-voting") of National Securities Depository Limited (NSDL). All the members The Ordinary and the Special Business as set out in the Notice of AGM may be transacted

through voting by electronics means: The remote e-voting shall commence on September 23, 2022 at 09:00 A.M.

II. The remote e-voting shall end on September 27, 2022 at 05:00 P.M. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGN

Any person, who acquire shares of the Company and become member of Company after

sending of e-mails to the respective members and holding shares as of cut-off date i.e September 21, 2022 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or contact Registrar and Share Transfer Agent (Skyline Financial Services Private Limited) by emailing at compliances@skylinerta.com. However, i person is already registered with NSDL for e-voting then existing user ID and password Members who have not registered their e-mail address are requested to register the

same together with the mobile numbers in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held physical form by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent, Skyline Financial Services Private Limited as given in the notice of AGM. Members may note that: a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after

the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the members, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for e-voting shall be made available at the AGM too; and c) the member may participate in the general meeting even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial members maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting orvoting at the AGM through e-voting; The Notice of AGM is available on the Company's website www.pel-india.in and also

on the NSDL's website https://www.evoting.nsdl.com and Bombay Stock Exchange a In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for

members and e-voting user manual for members at the Downloads Section of https:/ www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800 22 2990 or contact Ms.Pallavi Mhatre, Manager or Ms. Soni Singh, Asst. Manager, National Securities Depository Limtied, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 at the designated email IDs: evoting@nsdl.co.ir or pallavid@nsdl.co.in or SoniS@nsdl.co.in or at telephone nos.:- +91 22 24994545 +91 22 24994559 who will also address the grievances connected with the voting by electronics means. Members may also write to the Company Secretary at the Company's email address cs@pel-india.in or the Registered Office address.

he Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed om September 23, 2022 to September 27, 2022 (both days inclusive) For Precision Electronics Limited

Vrinda Mohan Gupta Place: Noida Company Secretary cum Compliance Officer

PRESS TRUST OF INDIA Greater Noida (UP), September 12

yrs: Amul MD

is expected to jump three-fold to 628 million tonne in the next 25 years with an average annual growth of 4.5%, Amul MDRS Sodhi said on Monday. The country's milk produc-

INDIA'S MILK PRODUCTION

tion was 210 million tonne in 2021, the MD of Gujarat Cooperative Milk Marketing Federation (GCMMF), which markets dairy products under the Amul brand, said. "Milk production in India is

projected to grow at a CAGR of 4.5% to reach 628 million tonne in the next 25 years," he said while giving a presentation on the outlook of the Indian dairy sector over the next 25 years.

Sodhi was speaking at International Dairy Federation World Dairy Summit (IDF WDS) 2022, being organised at India Expo Centre & Mart here during September 12-15.

India's share in global production is estimated to nearly double to 45% in the next 25 years from 23% now.

The demand is also set to increase because of the rising population, Sodhi said.

The demand for milk is expected to rise to 517 million tonne in the next 25 years, leaving an export surplus of 111 million tonne, he said.

The GCMMF MD said the per capita availability of milk in India will increase to 852 grams per day in the next 25 years from 428 grams per day in 2021.



## **ANUROOP PACKAGING LIMITED**

Registered Office: Ambiste (Bk) Post Khani Tal Wada Thane MH 421303 IN Corporate Office: 607, 67 Floor, Ijmima Complex, Off, Link Road, Malad West, Mumbai- 400064. Email Id: anurooppackaging@gmail.com | Website: https://anurooppackaging.com/

### POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Company is seeking approval of its Members by way of special resolutions for- Migration of listing/ trading of equity shares of the Company from BSE SME platform to Main Board of BSE Limited and National Stock Exchange of India Limited

The postal ballot notice is available on the websites of the Company (https://anurooppackaging.com/), KFin Technologies Limited ("Kfintech") (https://evoting.kfintech.com) and the stock exchanges where the equity shares of the Company are listed i.e. BSE SME (https://www.bsesme.com/). In compliance with the General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated

13<sup>th</sup> April, 2020, General Circular No.22/2020 dated 15<sup>th</sup> June, 2020, General Circular No. 33/2020 dated

28th September, 2020, General Circular No. 39/2020 dated 31st December, 2020, General Circular No. 10/2021 dated 23<sup>th</sup> June, 2021 and General Circular No. 20/2021 dated 8<sup>th</sup> December, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs, the Company has sent the postal ballot notice on September 12, 2022 to all the shareholders who have registered their email id with their depository and simultaneously physical postal ballot form is being sent to those members whose email id is not registered and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, September 09, 2022. ("Cut-off date"). The Company has engaged the services of KFintech to provide remote e-voting facility to its Members. The remote e-voting period commence from 9.00 a.m. (IST) on Thursday, September 15, 2022 and ends at 5.00 p.m. (IST) on

Friday, October 14, 2022. The e-voting module shall be disabled by KFintech thereafter. Voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Cut-off date. The communication of the assent or dissent of the Members would take place through the remote e-voting system/physical ballot. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date will be entitled to cast their votes by remote e-voting/physical ballot. Once the vote on the resolution is cast by the Member, he/ she shall not be allowed to change it subsequently.

Members to whom the physical Postal Ballot Form is being sent are requested to carefully read the instructions printed in the attached Postal Ballot form. The Postal ballot form duly completed and signed should be returned in the enclosed self-addressed business reply envelope directly to the Scrutinizer so as to reach the Scrutinizer not later than October 14, 2022. Any postal ballot form received after this date and time shall be treated as if the reply from the shareholders had not been received. If any extraneous paper is found in such envelope the same would not be considered and would be destroyed by the Scrutinizer.

For details relating to e-voting, please refer to the postal ballot notice. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of (https://evoting.kfintech.com). For any grievances connected with facility for voting by electronic means, please contact Mr. Umesh Pandey Corporate Registry at KFinTech, Email: einward.ris@kfintech.com, toll free no.: 1-800-309-4001

The Board of Directors of the Company has appointed Ms. Anjani Kumar Radheshyam Tripathi, Advocate as the Scrutinizer ("Scrutinizer") to conduct the postal ballot in a fair and transparent manner.

The result of the postal ballot will be announced at or before Saturday, October 15, 2022. The said results along with the Scrutinizer's Report would be intimated to the Exchange and will also be uploaded on the Company's website (https://anurooppackaging.com/) and of KFintech (https://evoting.kfintech.com)

The said Postal Ballot Notice is also available on the website of the Company at https://anurooppackaging.com/. Kindly take the same on your record.

For and on behalf of. ANUROOP PACKAGING LIMITED Akash Amarnath Sharma **Managing Director** 

DIN: 06389102



Email: info@pxil.co.in, CIN:U74900MH2008PLC179152 **Trading Month August 2022** Minimum Maximum

	wai kets	Segment	(₹/KWh	(MUs)	(₹/KWh)	(MUs)		(MUs)	TOTAL IVIC
	IDAS	CONVENTIONAL	2.58	0.002	12.00	1.88	5.81	0.35	10.12
	RTM	-	3.20	0.004	3.30	0.04	3.20	0.01	0.15
	TAM	DAC	1.60	7.48	12.00	25.68	5.00	15.41	477.76
		INTRADAY	8.50	0.08	12.00	2.05	11.76	1.29	9.04
	GTAM SOLAR	DAC	3.00	0.06	6.00	4.80	4.42	1.19	20.29
	GTAM NONSOLAR	DAC	3.45	0.08	10.98	4.40	6.47	1.27	35.61
	GTAM HYDRO	DAC	2.89	0.16	4.78	0.83	3.74	0.45	5.45

## CANARA ROBECO

#### Canara Robeco Mutual Fund Investment Manager: Canara Robeco Asset Management Co. Ltd.

Construction House, 4th Floor, 5, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001 Tel.; 6658 5000 Fax; 6658 5012/13 www.canararobeco.com CIN No.; U65990MH1993PLC071003

NOTICE-CUM-ADDENDUM NO.31

Change in the Risk-o-meter of Canara Robeco Mutual Fund scheme: As per the provisions of SEBI circular no. SEBI/HO/IMD/DF3/CIR/P/2020/197 dated October 05, 2020, the Risk-o-meter of the Canara Robeco

Banking and PSU Debt Fund stands revised and details of same are given below. Further, the said change in Risk-o-meter of Canara Robeco Banking and PSU Debt Fund has been also communicated to the investors through the dissemination of scheme portfolio for the month of

August, 2022.	100			
Name of the scheme	Product Labelling*	Risk-o-meter at the time of NFO		
Canara Robeco Banking and PSU Debt Fund (An open-ended debt scheme predominantly investing in debt instruments of banks, public sector undertakings, public	Income/Capital     appreciation over short to     medium term     Investment in debt     and money market     instruments issued by     Banks, Public Sector	Moderale Moderale High 指導		


Undertakings (PSUs),

Institutions (PFIs) and

Public Financial

Municipal Bonds

Investors understand that their principal will be at Low to Moderate risk



\*There is no change in the labelling of scheme. Only the risk-o-meter is changed. The above Risk-o-meter is based on the evaluation of risk

Revised Risk-o-meter

High

level of the Scheme portfolio as on 30th August 2022. Investors should consult their financial advisers if in doubt about whether the product is suitable for them. This addendum shall form an integral part of the Statement of Additional Information ("SAI"), Scheme Information Document ("SID") and Key

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Information Memorandum ("KIM") of the Scheme(s) of Canara Robeco Mutual Fund as amended from time to time. Unit holders are requested to visit www.canararobeco.com to claim their Unclaimed Redemption & Dividend/IDCW amounts and follow

For and on behalf of Canara Robeco Asset Management Company Ltd.

(Investment manager for Canara Robeco Mutual Fund)

Authorised Signatory

Date: 12<sup>th</sup> September, 2022 financialem epap



## राज्यात ५ दिवस पावसाचा जोर

दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

उर्वरित राज्यात वादळी पावसाचा अंदाज



मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) : राज्यात आगामी ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, अरबी समुद्रातील चक्राकार वारे या पोषक वातावरणामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. १२) दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा आहे. पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा आहे.

या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा,

जोरदार पावसाचा इशारा ( येलो अलर्ट ) कोकण : मुंबई, ठाणे

विदर्भ: वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर,

#### विजासह पावसाचा इशारा

कोकण: पालघर, ठाणे, मुंबई, रागयड मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव,

**मराठवाडा**: औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ

### सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

#### मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

पणजी, दि. १२ ( वार्ताहर ) : हरियाणा येथील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि टिकटॉक स्टार तथा अभिनेत्री सोनाली फोगाट यांचा गोव्यात संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार



बोलताना ही माहिती दिली.

पत्रकारांनी सोनाली फोगाट यांच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे द्यावा अशा सातत्याने होणाऱ्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारले असता, मुख्यमंत्री सावंत म्हणाले, हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे असे सोनाली फोगाट यांची कन्या यशोधरा तसेच तेथील नागरिकांची

सोनाली फोगाट यांच्या स्वीय सचिवांनी आपण संपत्तीसाठी सोनाली फोगाट यांचा ड्रग्ज देऊन खून केल्याची कबुलीही दिलेली आहे. गोवा पोलिसांनी गोव्यातच नव्हे तर हरियाणा मध्ये जाऊनही अनेकांच्या जबान्या घेतलेल्या आहेत. गोवा पोलिस या प्रकरणी चांगला तपास करत आहेत.

मात्र तरीही हरियाणा येथील लोकांनी वारंवार सुरू केलेली सीबीआय तपासाची मागणी त्याचबरोबर सोनाली फोगाट यांची कन्या यशोधरा यांनीही सातत्याने या प्रकरणाची साबाआय चाकशा करण्याचा सुरू ठवलला मागणी लक्षात घेऊन आपल्या सरकारने आता आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचे ठरवले आहे. यांनी आज (सोमवार) पणजी येथे पत्रकारांशी असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

#### जाहिर सुचना

सदर सार्वजनिक सुचनेद्वारे मी तमाम जनतेस माझे अशिल **श्री. अर्जुन हरिभाऊ कोडापे** राहणार रुम नं. 102 इमारत क्र. 20/ओ-1, गार्डन 20/ओ-1 एस.आर.ए. सह. गृह. संस्था मर्या., संघर्ष नगर, चांदिवली, अंधेर्र (पूर्व), मुंबई - 400 072 यांच्या वतीने सुचित करतो की, माझ्या अशिलांनी वरील रुमचे मुळ मालक श्री **राजेंद्रप्रसाद विश्वकर्मा** यांच्या कडून 10 वर्षांपुर्वी विक्री करारन्वये दिनांक 20/03/2013 रोजी खरेदी केलेला होता. आता माझे अशिल सदरचा विक्री करार नोंदणीकृत करु इच्छित आहेत परंतु मुळ मालक श्री. **राजेंद्रप्रसाद विश्वकर्मा** यांचा फार वेळापासून अथक संपर्क/प्रयत्न केल्यानंतरही काही शोध लागलेल नाही. तसेच कोणत्याही व्यक्तीकडे त्यांचा काही संपर्क किंवा सदर मालमत्ता / तीचा काही भाग बाबतीत कोणत्याही व्यक्तीकडे विक्री, विनिमय, तारण, भाडे, कर्ज शुल्क, अधिकार, बदली, समभाग, रूची देखभाल, परवाना, भेट, वारसा, सामायिकता, मालकी, ताबा किंवा अन्य स्वरूपात कोणताही दावा / हक्क आक्षेप असल्यास त्यांनी हि जाहिर सुचना प्रसिध्द झालेल्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत पुरेश कागदोपत्री पुराव्यासह माझ्या अशिलांना किंवा मला माझ्या खालील कार्यालयीन पत्त्यावर संपर्क साधाव दिले किंवा माफ केले असे समजून स्विकारले जाणार नाहीत

ॲड. शंकर एल. शेलार (अधिवक्ता उच्च न्यायालय, मुंबई

पत्ता : रुम नं. 20, डी-2, माऊली कृपा को-ऑप हौ.सोसा.लि.

सेक्टर 7, घणसोली, नवी मुंबई - 400701. मो.नं. 9820797163

सवोय हर्बल्स लिमिटेड

सीआयएन : U70100MH1992PLC06734 नोंदणीकृत पत्ता : फ्लॅट क्र. १०२. हिरामणी एनक्लेव्ह. टिळक मंदिर रोड. साई बाबा मंदिर रोडजवळ, विले पार्ले पूर्व, मुंबई ४०० ०५७. वेबसाइट : https://savoyheRals.com

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांचा वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.०० वा. कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतूदी अनुसार आयोजित केली आहे व त्यांचे व्यवहार खालीलप्रमाणे : सामान्य व्यवहार :

विचारविनीमय करून योग्यरित्या खालील सामान्य ठराव :

- १. वित्तीय वर्ष दि. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या व संचालक मंडळाच्या अहवाल व लेख अहवालासह नफा व तौटा व रोख फ्लो अहवाल व सूचना तसेच ३१ मार्च, २०२२ अनुसार ताळेबंद अहवाल कंपनीच्या लेखा वित्तीय अहवालामध्ये विचारविनीमय करून मंजूर करण्यात
- २. संचालक यांना श्री. कल्पेश हिरजी शाह (डीआयएन : ००८४०५८८) यांना निवृत्त म्हणून रोटेशनकरिता नियुक्त केले आहे व प्रस्ताव रि-इलेक्शनकरिता त्यांना प्रस्ताव केला आहे.
- संचालक यांना श्री. कौशल हिरजी शाह (डीआयएन : ००७७६२४३) यांना निवृत्त म्हणून ४. संचालक यांना श्री. महादेव दामजी पटेल (डीआयएन : ०३४५०२४०) यांना निवृत्त म्हणून
- रोटेशनकरिता नियुक्त केले आहे व प्रस्ताव रि-इलेक्शनकरिता त्यांना प्रस्ताव केला आहे ५. सामान्य ठरावांच्या खालील ठरावांवर विचार विनीमय करणे :

ठराव कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३९ व १४२ च्या तरतुदी अनुसार मे. हिरेन सांघर्व ॲन्ड असोसिएट्स यांना एफआरएन : १२०३३९ डब्ल्यू यांना याद्वारे कंपनीचे लेखापरीक्षक आयोजित केले असून २०२४ वी वार्षिक सर्वसामान्य सभा यावर विचार करण्याकरिता पाच वर्षांचा कालावधी ठरविला आहे व सदर कंपनीच्या संचालक मंडळाच्या व लेखा यांच्या दरम्यान

. कोणतेही अन्य प्रकरण यांवर मंडळाच्या पूर्व मंजूरीवर निर्णय घेण्यात येईल.

कंपनी कायता, २०१३ च्या अन्य लागू तरतूद, काही असल्यास अनुच्छेद ६२ च्या तरतूदी अंतर्गत व नियम अनुसार वैधानित सुधारणा वा रि-एनॅक्टमेंट अनुसार संघटनेची आर्टिकल्स व अन्य लागू तरतूद, जर काही असल्यास मंडळाच्या अहवाल अनुसार याद्वारे आवंटन २,१३,९०० इक्विटी शेंअर्स रे. १०/- प्रत्येकी संपूर्ण प्रदानित एकत्रित रु. २१,३९,००० (रु. एकवीस लाख एकोणचाळीस हजार मात्र) विद्यमान भागधारक यांना प्रदान करावे.

विशेष ठराव म्हणून खालील प्रक्रियांवर विचार करणे व जारी करणे :

७. संघटनेच्या उपक्रमांवर सुधारित भांडवल खांडपीठाच्या सुधारित व संघटनेच्या व असोसिएशनच्य

कंपनी कायदा, २०१३ च्या काही असल्यास अन्य लागू तरत्दीसह सेक्शन ६१(१)(ए) व ६४ व सर्व अन्य लागू तरतूद अनुसार (वैधानिक सुधारणा वा रि-एनॅक्टमेंट त्यावरील यांच्यासह) व सुधारित नियम अनुसार कंपनीच्या सभासदांना मंजूरी देणे व कंपनीच्य संघटनेच्या आर्टिकल्सवरील लागू तरतूदी अनुसार संचाल मंडळाने याद्वारे प्राधिकृत शेअर भांडवल कंपनीच्या रू. ३,२५,००,०००/- (रू. तीन करोड पंचवीस लाख मात्र) लाभांश ३२,५०,०००/- (बत्तीस लाख पन्नास हजार मात्र) इक्विटी शेअर्सचे रु. १०/- (रु. दहा मात्र) प्रत्येकी रु. ५,००,००,०००/- (रु. पाच करोड मात्र) चे विभाजीत ५०,००,००० (पन्नास लाख मात्र) इक्विटी शेअर्स र. १०/ - (र. दहा मात्र) प्रत्येकी अतिरिक्त १७,५०,००० (सतरा लाख व पन्नास हजार मात्र) इक्विटी शेअर्सचे भांडवल र. १०/ - (र. दहा मात्र)

पुढे सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३ व सर्व अन्य लागू तरतूदीच्या अनुसार व संबंधित नियम अनुसार कॅपिटल क्लॉज (खंड ५) कंपनीच्या संघटनेच्य

प्राधिकृत भाग भांडवल कंपनीने रु. ५,००,००,०००/- (रु. पाच करोड मात्र) विभाजीत ५०,००,००० (पन्नास लाख मात्र) इक्विटी शेअर्स रु. १०/- (रु. दहा मात्र) प्रत्येकी.

पुढे सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १४ व अन्य लागू तरत्दी अनुसार व संबंधित नियम अनुसार खालील खंड ३ समवेत समाविष्ट असलेल्या कंपनीच्या संघटनेच्या आर्टिकल्सच्या कॅपिटल खंड (खंड ३) यांच्या अनुसार असेल.

कंपनीच्या प्राधिकृत भाग भांडवल रु. ५,००,००,०००/- (रु. पाच करोड मात्र) विभाजीत ५०,००,००० (पन्नास लाख मात्र) इतिवटी रोअर्स रु. १०/- (रु. दहा मात्र) प्रत्येकी कंपनीने ॲक्टच्या तरतूदी अनुसार सर्व पावर्स वाढविल्या, सब-डिव्हाईड, एकत्रित, कपात वा अन्य संघारणा भाग भाँडवल केली आहे. ८. संघटनेचे उपक्रम व संघटनेच्या सुधारित उपकरणांवर खंडामध्ये सुधारणा :

सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) च्या अनुच्छेद १३ च्या तरतूदी अंतर्गत कोणतीही सुधारणा वा रि-एनॅक्टमेंट अनुसार अन्य लागू तरतूद सभासदांचा अहवाल अनुसार याद्वारे खालील नवीन सुधारणा करून विद्यमान खंड : ३(ए) समवेत सुधारणा करून सदर खंड ३(ए) (१) अनुसार त्यांच्या विद्यमान एक्सपांशन संबंधात नवीन व्यवसाय करून विद्यमान खंडामध्ये कंपनीच्या विद्यमान सुधारणा करणे :

मॅनपावर सल्लागारांचे व्यवासाय वाढविणे तसेच वैयक्तिक, संस्था कॉर्पोरेट, सोसायटीज उपक्रम, संस्था, संघटना, सरकारी, स्थानिक प्राधिकरण यांच्यासह मॅनेजरिअल वैयक्तिक रिक्कटमेंट व अन्य संबंधित व प्रशासकीय, संघटना, प्रोडक्शन, स्टोरेज व मार्केटिंग सेल्स व अन्य व्यवस्थापन वा इंडस्ट्री वा व्यवसाय सल्लागारांकडून इंडस्ट्रीयल व्यवसाय पार पाडणे.

९. सभासदांनी अन्य कोणतेही प्रकरण यावर पूर्व मंजूरी द्यावी.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये सही/-कल्पेश हिरजी शाह दि. ०६.०९.२०२२ संचालक संचालक ठिकाण : मुंबई डीआयएन : ००७७६२४३ डीआयएन : ००८४०५८८ टीप : कोव्हिड निर्देशिनांसंबंधात सर्व ती काळजी घेण्यात येत आहे.

#### जाहीर सूचना

स्चना देण्यात येते की, विक्रेता १. श्रीम. राधाबाई रघुनाथ माने २. श्री. प्रकाश रघुनाथ माने हे विकासक दि. ०४.०५.१९९८ रोजी व पुष्टी करार दि. ०३.०३.२००६ च्या नोंदणीकरण करार क. BDR13-01863/2006 अंतर्गत अंमलात आणलेल्या करार अनुसार मूळ आवंटि, सभासद, मालक, वापरकर्ता, ताबाधारक आहेत व अनुसूचीमध्ये निर्देशित फ्लॅटची विक्री/ हस्तांतरण करण्यास इच्छुक आहेत व माइे अशील १. श्री. राजेश बाळकृष्ण मोरे व २. श्रीम. नेहा राजेश मोरे हे खालील अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत मालमत्ता खारेदी करण्यास

इच्छुक आहेत. कोणाही व्यक्तीस/ संस्था/ कंपनी /एच. य एफ. / वित्त संस्था / संघटना / लेंडर्स व /वा धनक यांना सदर मालमत्तेच्या संबंधात कोणतेही दावे वा हक असल्यास तसेच वारसा, शेअर, विक्री गहाण, भाडेकरार, धारणाधिकार, परवाना, भेट, ताबा वा अड्रथळे काही असल्यास सदर फ्लॅट व/वा कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही दावे, हक्क, अधिकार, हितसंबंध व/वा इंटरेस्ट काही असल्यास सदर फ्लॅट व/वा कोणतेही भाग यांच्या समवेत आवंटन, विक्री, अदलाबदल, जप्ती, भेट, देणगी, भाडेकरार, उप-भाडेकरार, वहिवाट, उप करार, लीव्ह ॲन्ड लायसन्स, परवाना, देणगी, गहाण, अडथळे, धारणाधिकार, प्रभार, न्यास, देखभाल, जप्ती, करार, कंत्राट, उपक्रमांचे अंशदान, सुविधाधिकार, हक जप्ती, ताबा, कौंटुंबिक व्यवस्था, सेटलमेंट, देखभाल, करार वा कोणत्याही न्यायालयाचे हुकूम, खटला, जप्ती, आरक्षण विकास हक्क, एफएसयू कन्जम्पशन वा कोणतेही दायित्व व समिती वा मागण्या काही असल्यास कोणत्याई स्वरूपातील वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे अधोहस्ताक्षरित यांना सदर दावे, जर काही असल्यास सर्व संबंधित दस्तावेज यांच्यासह सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांच्य आत सूचित करणे आवश्यक आहे अन्यथ सदर दावे व दावे, काही असल्यास कोणत्याही संदर्भाविना हस्तांतरण/ विक्री पूर्ण करण्यात येईल व सदर व्यक्तींचे/संस्था/ कंपनी यांचे दावे अधित्यागीत मानले जातील व माझे अशील यांन

वरील संदर्भित अनुसूची फ्लॅट क्र. ३०२, ३ रा मजला, बी विंग, बिल्डींग क्र. २, कर्मा संकेत म्हणून ज्ञात कुर्ला समता को-ऑपरेटिव्ह हाउर्सिंग सोसायटी लि., नेहरू नगर, कुर्ला (पूर्व), मुंबई ४०० ०२४ मोजमापित २२५ चौ. फूट

चर्ट्ड क्षेत्रफळ. वकील सुनिल बी. घोरपडे बिर्ल्डॉग क्र. ११५च्या मागे, सानिध्य जिमच्य पुढे, नेहरू नगर, कुर्ला (पू), महाराष्ट्र २४. दूर. ९२२४३३९२९३

दि. १३.०९.२०२२

SURAKSHA

SURAKSHA Asset Reconstruction (यापूर्वीची ओळख सुरक्षा असेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड) सीआयएन : यु ७४१२०एम एव २०१५ पीएलसी २६८८५७ नोंदणीकृत कार्यालय : आयटीआय हाऊस, ३६, डॉ आर के शिरोडकर मार्ग, परेल पूर्व, मुंबई - ४०० ०१२ द्वरध्वनी क्रमांक : + ९१ २२ ४०२७ ३७९८ फॅक्स : + ९१ २२ ४०२७ ३७००, ईमेल आयडी : pratibha.upadhyay@surakshaarc.com संकेतस्थळ : www.surakshaarc.com

परिशिष्ट ४ -ए [ सिक्युरिटी इंटरेस्ट ( इन्फोर्समेंट ) नियम २००२ चा नियम ८ (६) अनुसार ]

स्थावर मालमत्तेच्या **इ लिलावाच्या विक्रीची सूचना** स्थावर मालमत्तेच्या इ लिलावाच्या विक्रीची सूचना स्थावर मालमत्तेच्या इ लिलावाच्या विक्रीची सूचना सिक्युरिटायझेयान अँड रिकन्स्ट्रक्यान ऑफ फिनान्धिअल असेट्स अँड इूग्कोर्समेंट, ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ ( सदरील कायदा ) अनुसार तसेच त्यासह वाचा सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ चा नियम ८ (६) (सदरील

पाद्वारे आम जनतेला आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना कळविण्यात येते की, खालील प्रमाणे तपशिलाने नमुद केलेली मालमत्ता जी सुरक्षा असेट्स रिकन्स्ट्रक निहिन्दे हैं (संस्थित धनकों) योच्याकडे तारण ठेवण्यात आली आहे आणि जिचा ताबा संरक्षित धनको योच्या प्राधिकृत अधिकारी यांनी सुरक्षा एआरसी २० ट्रस्ट यांचे विश्वस्य या अधिकारात घेतला आहे, त्या मालमत्त्रेची विक्री "जसे आहे जिथे आहे", "जे आहे ते आहे आणि "जसे आहे तिथे" या तत्वावर खालील प्रमाणे नमूद केलेल्या तारखेला आणि या जावफरात याता जा, त्या नात्राच्या व्यक्षा अंच जाह जिल जाह, जा जह राजा आहे जाह तर्य या तात्र यातात अनाव नदूर कराव्या तारखरा जात वेळी, संरक्षित धनको यांना कर्जदार आणि सहकर्जदार यांच्याकडून येणे असलेत्या रकमेच्या वसुलीकरिता करण्यात येणार आहे. स्थावर मालमत्तेची ( तारण ठेवण्या आलेली मालमत्ता ) राखीव किंमत आणि इसार रक्कम यांचा तपशील खालील प्रमाणे तपशिलाने नमूद केल्यानुसार आहे.

ı	and the same of th								
	कर्जवार / सहकर्जदार / प्रतिभूती प्रदाता यांचे नाव	मासमत्तेचा तपशीस	ताराखा	मागणी सूचना	बोली / ईएमडी सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ	इ तितावाची तारीख आणि वेळ	राखीव किंमत (रु)	इसारा रक्कम (१० %) (रु)	३१ जुलै २०२२ रोजी येणे असलेली रक्कम
ı	१. गीतेश भानुशाली	पेंट हाऊस क्रमांक ६०६	o8/o3/२o२२	०८/०२/२०१९	<b>२६/०९/२०२२</b>	२७/०९/२०२२	१,५९,००,००० /-	१५,९०,००० /-	<b>५५५,००,०००</b> /-
ı	(कर्जदार )	बी, ६ वा आणि ७ वा		l		वेळ दुपारी	(रुपये एक कोटी	(रुपये पंधरा लाख	(अधिक
ı	२. नरेश बी भानुशाली	मजला, सिसीली पार्क को		l		१, ०० ते २, ००	एकोणसाठ लाख	नव्यद हजार पैसे	त्यावरील पुढील
	३. मीनल के	ऑपरेटिव्ह हौसिंग					मात्र)	शुन्य मात्र )	व्याज आणि
ı	भानुशाली	सोसायटी लिमिटेड, प्लॉट		l					आकार ११
		क्रमांक ५४, सेक १२ बी,		l					एप्रिल २०२२
		कोपरखैरणे, क्षेत्र ११०३	1						पासून)
١	डेव्हलपर्स (	चौरस फुट चटई क्षेत्र आणि		l					
1	सहकर्जदार )	टेरेस क्षेत्र ८९८ चौरस फूट		l					
1	141.7411/			I			l .		

अटी आणि शर्नी •

लिलावाद्वारे विक्री प्रक्रिया "ऑनलाईन इ लिलाव / बिडिंग पद्धतीने बैंक मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार मेसर्स इ प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजीस लिमिटेड - ऑक्शन टायगर मुंबई यांच्याकडून घेण्यात येर्हल. संपर्क व्यक्ती श्री रामप्रसाद (मो ) + ९१ : ०९२६५५६२८? / ०९२६५५६२८१ / ०९२७४५९७५४ / + ९१ : ६३५२४९०७७३ ( इ मेल ) /ramprasad@ <u>auctiontiger.net, दुरख</u>नी क्रमांक : ०७९- ६१२००५५९, संकेतस्थळ : https ://sarfaesi.auctiontiger.net ग्रोलीदार यांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी बोली अर्ज, निविदा प्रपत्र, लिलावाद्वारे विक्रीच्या संविस्तर अटी आणि शर्ती यांचा आपल्या बोली सादर करण्याच्या आधी आणि इ लिलाव

विक्री प्रक्रियेत सहभाग घेण्याच्या आधी अभ्यास करावा. न्या करिया कार्या करिया ने पार्टिय करिया करिया करिया है। 'बोती केवळ औनताईन पद्धतीने विहित नमुन्यात आवस्यक त्या तपियतासह सादर करणे आवस्यक आहे. इसारा रक्कम भरणा निष्ठित केलेल्या राखीव किमतीच्या २०% इतकी आहे आणि ती आरटीजीएस / एनईएफटी / फंड ट्रान्स्फर यांच्या माध्यमातून खालील प्रमाणे नमूद केलेल्या खात्या

बोली ऑनलाईन सादर करण्याच्या पर्वी जमा करणे आवश्यक आहे.

बँकेचे नाव आणि शाखा " आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लोअर परळ, मुंबई, 📗 लाभार्थीचे नाव : सुरक्षा एआरसी ०२० ट्रस्ट खाते क्रमांक : - ०३९३०५०१२५०० आयएफएससी कोड : आयसीआयसी ००००३२३

इच्छूक बोलीदार यांनी इ तिलाव विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मालमत्तांसाठी लावावयाची बोली रक्कम ही राखीव किमतीच्या पेक्षा अधिक असमें आवश्यक आहे आणि बोलीद यांनी आपल्या बोली रू ५०,०००/- च्या पटीत (रूपये पन्नास हजार मात्र) वाढविणे आवश्यक आहे. मालमत्तेची विक्री ही प्राधिकृत अधिकारी यांनी निर्धारित केलेल्या राखीव रकमेंच पेक्षा कमी किमतीला केली जाणार नाही. राखीव किमतीपेक्षा कमी किमतीला लावलेली बोली फेटाळण्यात येईल आणि जमा केलेली इसारा रक्कम जप्त करण्यात येईल.

पता करना करना करना जानार नहीं के स्वाध करना है। यह सारा कि कारण करने के सारा कर करना करना करना करना करना करने अप अपस्यि बोलीतर योगा खरेती रक्कमेच्या २५% रक्कम (ज्यात इसारा रकमेवा समावेश आहें आणि की १०% प्रमाणे वेलें प्रमाणे नमूद केन्यानुवार आहें) रायस्वी बोलीतर म्हणू घोषणा झाल्याच्या दिवशी किंवा त्या तारखेपासून कामकाजाच्या दुसन्या दिवशी भरणा करणे आवश्यक आहे. खरेदी रकमेच्या उतीरत ७५% रक्कम संरक्षित धनको यांनी यशस्व बोलीतरची घोषणा केल्यानंतर किंवा विक्री प्रक्रिया निश्चित झाल्यानंतर १५ दिवसांत किंवा खरेदीदार आणि संरक्षित धनको यांच्यात तेखी स्वरूपात मान्य झालेल्या वाढीव तारखेल बाताबात स्वाचना करना है। स्वत्य हुका आक्रमा शिक्ष्य आहमा विदेश विद्याति होना व द्याचार आग है। भरणा करणे आवस्यक आहे. हम्मा करणे आवस्यक आहे. अलेली इसारा स्वकम ही इ लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांत परत करण्यात येईल. विक्री प्रक्रिया ही संरक्षित धनको यांच्या मान्यतेला अधीन राहील. जर कर्जदार / हमीदार यांनी संरक्षित धनको यांना देणे असलेली रक्कम सेल डीड निष्पादित करण्याच्या आधी अद

पत्रित प्राप्तना हो तरावर पत्रित माना स्वारा जिला राहार. अर केलार हिला पत्रित पत्रित पत्रित पत्रित पत्रित पत्र केल्यास विकी प्रक्रिया घेण्यात येणार नाही. इच्छूक निविदादार योना सल्ला देण्यात येतो की त्यांनी स्वतःच्या पातळीवर मालमत्तेची चौकशी स्वतंत्रपणे करावी. वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या आणि तारण ठेवलेल्य मालस्वेवर कोणताही भार, लिन, मालमत्ता कर देयक आणि अन्य सरकारी तसेच वैधानिक देयके असल्यास त्यांची जबाबदारी प्राधिकृत अधिकारी यांची असणार नाही, यांची कृपया

चेत बालादि पाना प्रभाव। वरीत प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या आणि तारण ठेवलेल्या मालमत्तेची पाहणी १७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत इच्छूक पक्षकार / निविदादार यांना प्राधिकृत अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने करता येईल. कोणतीही बोली / निविदा कोणतेही कारण न देता फेटाळून लावण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे राहील. सोसायटीची काही किमान देयके देणे बाकी आहे. सासायटाचा काहा ।कमान दयक दण बाका आह. विक्री प्रक्रियेच्या अटी आणि शर्ती पूर्ण झाल्यानंतर प्राधिकृत अधिकारी यसस्ती खरेदीदार यांच्या नावे 'विक्री प्रमाणपत्र' चारी करतील. मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, कन्खेयन्स, खॅट / जीएसटी आर्दींचा भरणा खरेदीदार यांना करावा चार्चान, यसस्ती खरेदीदार यांना प्राप्तिकर कायदा १९६१ मधील तरतुदी ज्यात मूलओतातून करकपात जी सदरील स्थावर ्र आर्थां नराम बराबार मान करवा मान करवा नामा अस्ता करवायार याना आयोकर कावच १९६९ नयांच वरधूवा कराव मूलकाराष्ट्र मालमतेच्या करवीच्या बंदरीय कोहं, याची पूर्ता करावी लागेव. विक्री प्रक्रिया ही सदरील कायद्यात नमूद केलेल्या अटी आणि त्या अंतर्गत वेळोवेळी बनविण्यात आलेले. विविध नियम तसेच वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या अटी आणि शर्ती

पाना जवार जवार. यापुढीत अधिक महिती जाणून घेण्यासाठी कृपया प्राधिकृत अधिकारी यांच्याशी दूरव्वनी क्रमांक : + ९१ ९९२० २१८४७७ येथे संपर्क साधावा. इ तिलावाद्वारे होणाऱ्या या विक्री प्रक्रियेच्या अटी आणि याती यांचा सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कृपया निविदा प्रपन्न काळजीपूर्वक वाचावे जे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडूर

इ मेलच्या माध्यमातून पाठविण्यात येईल. (त्यातील तपशील हा या सूचनेचा भाग समजण्यात येईल)

(प्राधिकृत अधिकारी ) सुरक्षा असेट् रिकन्स्ट्रक्शन लिमिटेड



#### **ANUROOP PACKAGING LIMITED**

CIN: L25202MH1995PLC093625 Registered Office: Ambiste (Bk) Post Khani Tal Wada Thane MH 421303 IN

Corporate Office: 607, 6™ Floor, Ijmima Complex, Off. Link Road, Malad West, Mumbai- 400064. Email Id: anurooppackaging@gmail.com | Website: https://anurooppackaging.com/

#### POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Company is seeking approval of its Members by way of special resolutions for-1. Migration of listing/ trading of equity shares of the Company from BSE SME platform to Main Board of BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

The postal ballot notice is available on the websites of the Company (https://anurooppackaging.com/), KFin Technologies Limited ("Kfintech") (https://evoting.kfintech.com) and the stock exchanges where the equity shares of the Company are listed i.e. BSE SME (https://www.bsesme.com/).

In compliance with the General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No.22/2020 dated 15th June, 2020, General Circular No. 33/2020 dated 28th September, 2020, General Circular No. 39/2020 dated 31th December, 2020, General Circular No. 10/2021 dated 23th June, 2021 and General Circular No. 20/2021 dated 8th December, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs, the Company has sent the postal ballot notice on September 12, 2022 to all the shareholders who have registered their email id with their depository and simultaneously physical postal ballot form is being sent to those members whose email id is not registered and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, September 09, 2022

The Company has engaged the services of KFirrtech to provide remote e-voting facility to its Members. The remote e-voting period commence from 9.00 a.m. (IST) on Thursday, September 15, 2022 and ends at 5.00 p.m. (IST) on Friday, October 14, 2022. The e-voting module shall be disabled by KFintech thereafter. Voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Cut-off date. The communication of the assent or dissent of the Members would take place through the remote e-voting system/physical ballot. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date will be entitled to cast their votes by remote e-voting/physical ballot. Once the vote on the resolution is cast by the Member, he/ she shall not be allowed to change it subsequently.

Members to whom the physical Postal Ballot Form is being sent are requested to carefully read the instructions printed in the attached Postal Ballot form. The Postal ballot form duly completed and signed should be returned in the enclosed self-addressed business reply envelope directly to the Scrutinizer so as to reach the Scrutinizer not later than October 14, 2022. Any postal ballot form received after this date and time shall be treated as if the reply from the shareholders had not been received. If any extraneous paper is found in such envelope the same would not be considered and would be destroyed by the Scrutinizer.

For details relating to e-voting, please refer to the postal ballot notice. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of (https://evoting.kfintech.com). For any grievances connected with facility for voting by electronic means, please contact Mr. Umesh Pandey Corporate Registry at KFinTech, Email: einward.ris@kfintech.com, toll free

The Board of Directors of the Company has appointed Ms. Anjani Kumar Radheshyam Tripathi, Advocate as the Scrutinizer ("Scrutinizer") to conduct the postal ballot in a fair and transparent manner. The result of the postal ballot will be announced at or before Saturday, October 15, 2022. The said results along with

the Scrutinizer's Report would be intimated to the Exchange and will also be uploaded on the Company's website (https://anurooppackaging.com/) and of KFintech (https://evoting.kfintech.com)

The said Postal Ballot Notice is also available on the website of the Company at https://anurooppackaging.com/. Kindly take the same on your record.

Date: 12th September, 2022

कर्जदाराचे नाव व कर्ज क्रमांक

For and on behalf of **ANUROOP PACKAGING LIMITED** 

Akash Amarnath Sharma **Managing Director** DIN: 06389102

INDOSTAR HOME FINANCE PRIVATE LIMITED

Registered Office: One World Center, Tower 2A, 20th Floor, Jupiter Mills Compound, S B Marg, Mumbai - 400013, India

Email: contact@indostarcapital.com. CIN Number:- U65990MH2016PTC271587 Contact No.:- Mr. Baliram Pandit - 9022690002

खाजगी ट्रीटी मार्फत विक्रीच्या अटी व शर्ती

(सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(७) पाहा)

सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी कायदा) अंतर्गत इंडोस्टार होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता प्रभारितची विक्री अधोहस्ताक्षरित म्हणून सरफैसी कायद्याच्या अनुच्छेद १३(४) अंतर्गत अनुसूचीत मालमत्तेचा ताबा घेण्याकरिता इंडोस्टार होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (कंपनी) यांचे प्राधिकृत अधिकारी.

आम जनतेस सूचित करण्यात येते की, अनुसूचीत मालमत्तेची विक्री खालील विवरण अनुसार खाजगी ट्रिटी आधारावर जशी आहे जेथे आहे, जेथे कुठे आहे आधारावर व नो कोर्स आधारावर थकबार्कीच्या पुन:प्राप्तीकरिता प्रतिभूत धनकोंच्या मंजूरी अनुसार करण्यात येत आहे, विवरण

१३(२) ची तारीख

	व रक्कम			तारीखा व वेळ
१. सबस्तीअन सुंदर पिछाय २. रत्नमाला सुंदर पिल्लाई कर्ज क्रमांक LNKALOHL-04180001268 & LNKALOHL-04180001281	रु. २१,३०,६५१/- (रु. एकवीस लाख तीस हजार सहारो एकावन्न म ात्र) दि. २६ ऑक्टोबर, २०२१ अनुसार थिकत.	फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, सी विंग, साई सुष्टी, तेजस्विनी हॉटेल समोर, बदलापूर कर्जत रोड, वांगणी - ४२१ ५०३ उत्तरेस : लिफ्ट, दक्षिणेस : अंतर्गत रोड, पूर्वेस : फ्लॅट क्र. ०२, पर्बेस में विंग ए	रु. ११,००,०००/– (रु. अकरा लाखा म ात्र)	२९ सप्टेंबर, २०२२ रोजी १०.३० ते ४.००
१. संदिप सावळेराम शिगोटे २. निकीता संदिप शिंगोटे ३. दत्तात्रय शिंगोटे करार क्र. LNKALOHL-01180000253 & LNKALOHL-01180000286	रु. १२,३०,३०३/- (रु. बारा लाख तीस हजार तीनशे तीन मात्र) दि. २३.११.२०२१ अनुसार थकित.	फ्टॅट क्र. १०२, १ ला मजला, सी विंग, साई सुष्टी, सव्हें क्र. ५६, हिस्सा क्र. १झेड, तेबस्विनी हॉटेल समोर, गाव डोणे, तालुका अंबरनाथ, जिल्हा टाणे ४२१ ५०३. उत्तरेस : खुला प्लॉट, दक्षिणेस : फ्लोअर लॉबी, पूर्वेस : फ्लोअर लॉबी,	रु. ७,००,०००/– (रु. सात लाख मात्र)	२९ सप्टेंबर, २०२२ रोजी १०.३० ते ४.००
१. अमोल गुरव २. निर्मला गुरव करार क्र. LNKALOHL-12170000088	रु. ९,५६,५९७/ – (रु. नऊलाख छपन्न हजार पाचरो सत्याण्णव मात्र) दि. ०६.१२.२०२१ अनुसार थकित.	प्लॅट क्र. ०३, तळ मजला, बिल्डींग क्र. ४, टाईप ई, वर्धमान वाटिका फेज २, गट क्र. २७५, २७८ व २८०, मौजे सरमल, तालूका शहापूर, जिल्हा ठाणे. उत्तरेस : खुला प्लॉट, विक्षणेस : अंतर्गत खुली जागा, पूर्वेस : एफ विंग, पांधिमेस : डी विंग.	रु. ७,५०,०००/– (रु. सात लाख पन्नास हजार मात्र)	२९ सप्टेंबर, २०२२ रोजी १०.३० ते ४.००
१. बिजय जोगेश्वर यादव २. सरस्वतीदेवी विजय यादव करार क्रमांक LNKALOHL-10180006075 & LNKALOHL-10180006076	रु. १३,६५,८८१/- (रु. तेरा लाख पासष्ट हजार आठशे एक्याऐंशी मात्र) दि. ०६.१२.२०२१ अनुसार थकित.	प्लॅट क्र. ०२, तळ मजला, स्वामी कॉम्प्लेक्स, बी फेज, बिल्डींग क्र. ३, राजलक्ष्मी गोदामजवळ, पुर्णा इंडिया महाराष्ट्र ठाणे ४२१ ३०२. उत्तरेस : अंतर्गत स्ता, दक्षिणेस : खुला प्लॉट, पूर्वेस : बिल्डींग क्र. बी-५, पश्चिमेस : बिल्डींग क्र. बी-२	रु. ७,७५,०००/- (६. सात लाख पंच्याहत्तर हजार म ात्र)	२९ सप्टेंबर, २०२२ रोजी १०.३० ते ४.००
१. गिरधरीलाल २. सुमनदेवी करार क्रमांक LNKAL0HL-02190009111	रु. १२,५९,६०६/- (रु. बारा लाख एकोणसाठ हजार सहाशे सहा मात्र) दि. ०५.०१.२०२२ अनुसार धकित.	पलॅट क्र. १०१, नसीमा कॉम्प्लेक्स २, पालघर पूर्व, रईस नगरजवळ, बी विंग, भारत, महाराष्ट्र ठाणे ४०१ ४०३. उत्तरेस : रहिवासी घर, दक्षिणेस : अंतर्गत रोड, पूर्वे : रहिवासी घर,	रु. ९,००,०००/– (रु. नऊलाख मात्र)	२९ सप्टेंबर, २०२२ रोजी १०.३० ते ४.००

पश्चिमेस : फ्लॅट क्र. ३०२ खाजगी करारांच्या मार्फत मालमत्तेच्या विक्रीकरिता विहित अटी व शर्ती खालीलप्रमाणे :

रु. १३,०१,६६४/-

(रु. तेरा लाख एक हजार

सहाशे चौंसष्ट मात्र) दि.

१३.०१.२०२२ अनुसार थकित.

१. विक्री खाजगी ट्रिटी मार्फत जशी आहे जेथे आहे, जशी आहे जी आहे, जेथे कुठे आहे व नो कोर्स आधारावर करण्यात येईल २. खारेदीदारांनी १५ दिवसांच्या आत उर्वरित रक्कमेचे प्रदान करावे व विक्रीकरिता अटी व शर्तींच्या स्विकृती तारखेच्या पुढील कार्यदिवशी २५% जमा

करणे आवश्यक आहे तेव्हा विक्री विचारात घेतली बाईल. खारेदीदारांनी २५% जमा डिमांड डाफ्ट मार्फत करावे -

फ्लॅट क्र. ३०३, जय गणेश

महाराष्ट्र ठाणे ४२१ ३११.

पूर्वेस : रोड/ लक्ष्मी बिल्डींग

उत्तरेस : फ्लॅट क्र. ३०४

दक्षिणेस : रोड.

अपार्टमेंट कोणगाव भिवंडी भारत

१. शशीकांत अंबो जाधव

२. अल्का शशीकांत जाधव

LNKAL0HL-09180005521

इंडोस्टार होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड वा आरटीजीएस/एनईएफटी मार्फत खात्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे : बँकेचे नाव : इंडसइंड बैंक लि., नरिमन पॉईट, मुंबई, बैंक खाते क्रमांक : २५९८९२७७३६८०, आयएफएससी कोड : आयएनडीबी०००००६,

पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, ठराव मंडळ यांची सेल्फ अटेस्टेड प्रत यांच्यासह कंपनी व रहिवासी पुरावा

४. वरील खंड (२) अंतर्गत आवश्यक रक्कमेची कपात करण्यास कसूर झाल्यास २५% रक्कमेचे प्रदान आधीच केले गेले आहे.

५. मालमत्तेची विक्री प्राधिकृत अधिकारी/ प्रतिभूत धनको यांना अज्ञात असलेल्या अडथळे व सर्व विद्यमान यांच्यासह विक्री करण्यात येईल. प्राधिकृत अधिकारी/ प्रतिभत धनकोंनी कोणतेही तिसरे पक्ष दावे/ हक्क/ थकबाकी यांच्याकरिता कोणत्याही मार्फत जबाबदार नसतील. ६. प्रस्तावित खारेदीदारे यांनी त्यांच्या विनंतीसह सेल्फ-अटेस्टेड केवायसी प्रत सादर करणे आवश्यक आहे व प्रतिभूत धनको म्हणून विक्रीच्या अटी/

अंमलात आगलेले सदर दस्तावेज सादर करणे आवश्यक आहे. खारेदीदार सदर तारखोनंतर सदर संबंधात प्राधिकृत अधिकारी/ प्रतिभूत धनकी यांच्या संबंधात कोणतेही दावे यांचे अधिकारी नसतील. ७. प्रतिभूत धनको यांचे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे मालमत्तेची विक्री होण्यापूर्वी कोणत्याही वेळी कोणतेही कारण न देता खरेदीचे कोणतेही

प्रस्ताव रद्द करण्याचा अधिकार राखून आहे.

८. एका प्रस्तावा पेक्षा जास्त प्रस्ताव असल्यास प्रतिभूत धनकोचे प्राधिकृत अधिकारी उच्च प्रस्ताव स्विकृत करेल. ९. यशस्वी खारेदीदार कोणतेही वैधानिक थकबाकी, कर, मूल्याचे प्रदान, स्टॅम्प ड्युटी, नोंदणीकरण मूल्य आदींचे प्रदान करावे तसेच लागू कायदा

अनुसार त्यांच्या नावे मालमत्तेचे अभिहस्तांकन/पाठवणी प्रदानित अनुसार करणे आवश्यक आहे. १०. विक्री प्रतिभूत धनकोंच्या प्राधिकृत अधिकारी यांच्याद्वारे पुष्टी अनुसार करण्यात येईल.

नर्गः. १२. प्राधिकृत अधिकारी/ प्रतिभूत धनको वरील निर्देशित मालमतेच्या संबंधात प्रलंबित असलेल्या कोणत्याही दायित्वांकरिता जबाबदार नसतील. मालमत्तेची विक्री जशी आहे जेथे आहे, जशी आहे जी आहे, जेथे कुठे आहे आधारावर व नो रिकोर्स आधारावर करण्यात येईल.

१३. विक्री नोंदणीकरणाकरिता उशीर झाल्यास कोणत्याही वेळी प्रतिभूत धनको यांना प्राधिकृत अधिकारी यांना विनती पत्र देउन करण्यात येईल.

१४. इच्छुक पक्षांनी त्यांचे अर्ज सादर करण्याकरिता व पुढील तपशील / स्पष्टीकरणाकरिता प्राधिकृत अधिकारी यांना संपर्क साधावा. १५. विक्री सरफैसी कायदा/ नियम यांच्या तरत्दीसह करण्यात येईल.

इंडोस्टार होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

२९ सप्टेंबर, २०२२

रोजी १०.३० ते

5. 22.44.000/-

(रु. बारा लाख

११. एकूण थिकत रक्कम ही कर्ज अंतिम रक्कम नसेल. पुढील व्याज व सर्व अन्य प्रभार (काही असल्यास) कर्जाच्या अंतिम वेळी हिशोब करण्यात

ठिकाण : मुंबई कल्याण प्राधिकत अधिकारी दि. १२.०९.२०२२